

fel

on 5/1/01

AA kor to samjay  
shop no. 6

21/1/11

to

संजय उत

shop no. 6

①

shop no - 6



# AGREEMENT

SELLER \_\_\_\_\_

PURCHASER \_\_\_\_\_

PROPERTY ~~FOOD-LAND~~ S.B. Patil

SHOP NO. - 6. AGREEMENT

**S. V. Tarte**

B. Com. LL.B.

Advocate & Notary

Tarte Plaza, Ground Flr., Plot No. 121,  
Gandhi Nagar, Dombivli (E) 421 204.  
Dist. Thane. Ph.: 2820491 / 2821053 / 2821342

SR NO 28867

खातेदारची रस / Party Copy



(Scheduled Bank)

दिनांक / Date 28-12

मुद्रांक शुल्क / Stamp Duty ₹/Rs. 34150

सेवा आकारणी शुल्क ₹/Rs. 10

एकूण/Total ₹/Rs. 34160/-

अक्षरी रूप / Amount in Words Thirty four thousand one hundred



For Part: ... Ltd.

Authorised Signatories MAIN BRANCH


**AGREEMENT FOR SALE**

THIS AGREEMENT FOR SALE is made and entered into at Dombivli on the

31<sup>st</sup> day of Dec, 2009.

BETWEN

Dombivli Nagar Sanakan Bank Ltd., Main Branch, Keshav Surtali, Kalyan Dombivli Municipal Corporation, Manpada Road, Dombivli (East) 1921 201. D-5/STPVC/R/054/02/06/835 to 38106



सौ. शीला भगवान भोसले विशेष कार्यकारी अधिकारी (S.E.O.)

TRUE COPY


भारत 17781 161938 SPECIAL ADHESIVE DEC 24 2009 महाराष्ट्र R.00341501-PB5608 11:00 INDIA STAMP DUTY MAHARASHTRA

CH. No/97/Gndel-10. MAIN BRANCH

MR. SANJAY B PATIL Proprietor of M/s. AAKAR BUILDERS & ENGINEERS carrying on business of building Construction & Property developers having its Office at: 1/4 Parasmani Bhuvan, Tilak Nagar, Dombivli (East), hereinafter called and referred to as the DEVELOPER (which expression shall unless it be repugnant to the context or meaning thereof mean and include, heirs, executors, administrators and assigns) being the PARTY OF THE FIRST PART;

AND


Mr. Sanjay Bhagwan Patil, Aged about 44 years, Occupation Business Residing at: 12, Guru Bhakti Nivas, Guru Mandir Road, Saraswat Colony, Dombivli East 421 201 hereinafter called and referred to as the SHOP OCCUPIER (which expression shall unless repugnant to the context and meaning thereof be deemed to mean and include his heirs, executors, and administrators and assigns) of the PARTY OF THE SECOND PART;



क ल म	
दस्त क्र. 8957	२०२०
२	२५

WHEREAS Shri R. P. Patil & Shri. V.P. Patil vide Development agreements dt. 29/04/1994 have agreed for development of land bearing S. No. 10 H, No. 1 (pt) CTS No. 865 Plot No. 5 & CTS No. 868, CTS No.868-A; Plot No. 6 in the Village: G.B. PATHARLI in the registration sub district: of KALYAN admeasuring 721.95 sq.mtrs & 311.9 sq.mtrs respectively and more particularly described in the schedule hereunder written (

सौ. शीला भगवान भोसले  
विशेष कार्यकारी अधिकारी (SEO)  
म. क्रमांक २२०३  
सी/११५, श्री अनुपम कॉ.हो.सोसा.,  
जिजाईनगर, वॉर्धेवली (पू.)



TRUE COPY



hereinafter referred to as THE SAID PROPERTY ) to M/s. Aakar Builders & Engineers.

AND WHEREAS as per the said development agreement, the Developer M/S. Aakar Builders & Engineers have constructed the building known as TRIMBAK PALACE as per plan sanction by Kalyan Municipal Corporation No 364/91 dated 12/10/95 and revised plan sanctioned by Kalyan Dombivli Municipal Corporation on 18/7/2000 under No. NDMC/NPV/BP/KD/155-29.

AND WHEREAS few shops are kept reserved by the Developer for himself in his individual capacity and therefore the Developer has decided to enter into agreement for allotment of shops to himself.

AND WHEREAS since the construction work is done by Developer there is no separate consideration payable on agreement for allotment of the shop and therefore the party has decided to enter into an agreement, the same is as under:




NOW THIS PRESENTS WITNESSETH AND IT IS HEREBY AGREED BY AND BETWEEN THE PARTIES HERETO AS FOLLOWS:-

क ल न २	
दस्ता क्र. ४९५४	२०१०
३	२५

1. The Developers have constructed the said building/s on the said land in accordance with the plans, designs, specifications approved by the concerned local authority which have been seen and approved by the Shop occupier.

2. The developer hereby agrees to allot to the Shop occupier a Shop bearing No. 6<sub>2</sub> admeasuring 255 Sq.ft i.e. 23.69 sq.mtrs

सौ. शीला भगवान भोसले  
विशेष कार्यकारी अधिकारी (SEO)  
ज. क्रमांक २४६३  
३६/११५, श्री अ. वि. म. वि. चौक, रोड,  
दिलोड, तालुका, सोलापूर (म.प्र.)



TRUE COPY

(carpet area) on Ground floor in the building known as **TRIMBAK PALACE** as shown in the floor plan thereof ( hereinafter referred to as "the Shop " ) situated at Gograswadi, Dombivli (East) & the consideration of the same is not payable as mentioned above.

3. The Developer hereby declares that the Floor space Index available in respect of the said land is 721.95 sq.mtrs & 311.9 sq.mtrs. and that no part of the said floor space index has been utilized by the Developer elsewhere or for any other purpose whatsoever.


4. The fixtures, fittings and amenities to be provided by the Developer in the said building and the Shops are those that are set out in Annexure hereto.

5. The Shop occupier shall use the Shop or any part thereof or permit the same to be used by anyone for purpose of commercial activity only.

क ल न	
दस्ता क्र. ४९५४	२०२०
४	२५

6. The Shop occupier along with other purchaser of Shop in the building shall join in forming and registering the Society to be known as **TRIMBAK PALACE** and for this purpose also from time to time sign and execute the application for registration and/or membership and other papers and documents necessary for the formation and the registration of the Society and for becoming a member, including the bye-laws of the proposed society and duly fill in sign, and return to the Developer within 8 days of the same being forwarded by the developer to the Shop occupier so as to enable developer to register the organization of the Shop occupier under section 10 of Act within the time limit

सौ. शीला भगवान् भोयले  
 विशेष कार्यकारी अधिकारी (S.E.O.)  
 अ. प्र. पं. ३२०३  
 २१/११०४, श्री अ. एम. वा. सी. २११११,  
 वि. नं. ३०२, विलेपार (१६)



**TRUE COPY**


8. This agreement shall always subject to the provisions of the Maharashtra Ownership of Flats Act (Mah. Act No. XV of 1963) and the rules made there under.
9. The said shop is not facing the main road and therefore the market value is taken @ 80% of the current market value as per ready recknor.

**SCHEDULE**

क ल न	
कलन क्र. ४९५४	२
₹	२५

ALL that development rights, in respect of all that piece and parcel of non-agricultural land or ground bearing S.No. 10, H.No. 1 (pt) , Plot No. 5, & CTS No.865 admeasuring about 721.95 sq.mts and Plot No. 6, & CTS No.868 & CTS NO.868-A, admeasuring about 311.9 sq.mts situated at: Village: G.B.Patharli, Taluka: Kalyan, District: Thane, within the limits of the Kalyan Dombivli Municipal Corporation, within Taluka and registration district: Kalyan and bounded as follows

- On or towards East : Plot No. 4  
 On or towards West : Road  
 On or towards North : Laxmi Narayan Bungalow  
 On or towards South : 30' wide road.



सौ. शीला भगवान भोसले  
 विशेष कार्यकारी अधिकारी (S.E.O.)  
 अ. क्रमांक २२६३  
 २०/११५, श्री अनुपम कॉ.डी. सोसा.,  
 पिल्लार्जुनगर, डोंबिवली (पू.)

TRUE COPY





IN WITNESS WHEREOF THE PARTIES HERETO HEREUNTO SET AND SUBSCRIBED THEIR RESPECTIVE HANDS THE DAY AND THE YEAR FIRST HEREINABOVE WRITTEN.


SIGNED, SEALED AND DELIVERED BY }  
the withinnamed "DEVELOPER" }  
MR. SANJAY BHAGWAN PATIL, Proprietor of )



*Patil*



M/s. AAKAR BUILDERS & ENGINEERS }  
in the presence of ... *Dr. Shree* }  
1. *ANU D. Dehuve* }  
----- }



SIGNED, SEALED AND DELIVERED BY }  
the withinnamed "SHOP OCCUPIER" }  
MR. SANJAY BHAGWAN PATIL }



*Patil*



in the presence of ... *Shree* }  
1. *Jaiphar M. Mangaraj* }



सौ. शीला भगवान भोराले  
विशेष कार्यकारी अधिकारी (SEO)  
अ. क्रमांक २२०३  
२०/११००, श्री. गणेश कॉ. लो. रास्ता.,  
वि. नं. १०२, सी. नं. १०२

TRUE COPY

### SCHEDULE-III

- 1) The building will be R.C.C. frame structure
- 2) Walls will be brick walls
- 3) External plaster will be sand faced with cement paint with two coats
- 4) Internal plaster will neeru finish plaster with oil bound Distemper colour wash.

5) Doors and windows:

(a) Entrance doors of every shop will be made of MS rolling shutters.

(b) Windows will be aluminium windows with glazed shutters and with aluminum fixture.

6) Flooring for shop will be ceramic tiles.

क ३ १ २	
दस्ता नं.	२०१०
८	२५

7) Electrical points for tube, fan, & power points will be provided.

सौ. शीला भगवान भोसले  
विशेष कार्यकारी अधिकारी (SRO)  
अ. क्रमांक २२०३  
सी/११९, श्री गणपत को.हो.रोसा.,  
जिल्हाहवालगर, धौबेवली (पू.)



१५



TRUE COPY



कल्याण - डोंबिवली महानगरपालिका, कल्याण



क्र. १५५-२६  
कल्याण - डोंबिवली महानगरपालिका कार्यालय, कल्याण

सुपरिन्टेंडंट व वॉरीन ऑफिस मंजुरी

दिनांक: २०/११/२०१२  
क्र. १५५-२६/३

महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम १९६६ चे कलम ४५ अन्वये १९४९ चे कलम २५३ अन्वये बांधकाम करण्यासाठी

श्री. अश्विनी तेंडुलकर, शेखिवली (पु.)  
सि.स.नं. ५४/४४ पैकी, सि.स.नं. ५४/४४ पैकी, सि.नं. पु.व.प्र./१४ पैकी  
प्लॉट नं. ५ व ६ मोजे शा. व. पापली येथे बांधकाम करण्याच्या मंजुरी बाबत.  
संदर्भ: आपला दि. ३१/३/११

महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम १९६६ चे कलम ४५ अन्वये १९४९ चे कलम २५३ अन्वये बांधकाम करण्यासाठी  
प्लॉट नं. ५ व ६ मोजे शा. व. पापली येथे बांधकाम करण्याच्या मंजुरी बाबत.

महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम १९६६ चे कलम ४५ अन्वये १९४९ चे कलम २५३ अन्वये बांधकाम करण्यासाठी  
च्या अर्जास अनुसरून पुढील शर्तीस अधिन राहून तुमच्या  
जागेत हिरव्या रंगाने दुरुस्ती दाखविल्याप्रमाणे तसेच / तसेच, तळमजला, पहिला मजला, दुसरा मजला, तिसरा  
चौथा मजला राहणोसाठी दुकान / ऑफिस / दिवाखाना / सार्वजनिक / सार्वजनिक / सार्वजनिक इमारतीच्या  
बांधकाम बांधकाम परवाना / प्रारंभ पत्र देण्यात येत आहे. (१) + ६५ +  
(२) (अट्टोरी) अटी: (३) (अट्टोरी) वापर  
ही बांधकाम परवानगी दिल्याचे तारखेपासून एक वर्ष पर्यंत वैध असेल. नंतर पुढील वर्षासाठी परवानगीचे नूतनीकरण  
मुदत संपणे आधी करणे आवश्यक राहिल. अशा प्रकारचे नूतनीकरण फक्त तीन वर्ष करता येईल. वैध मुदतीत  
बांधकाम पूर्ण करणे आवश्यक आहे. नूतनीकरण करतांना किंवा नवीन परवानगी घेताना त्यावेळी अस्तित्वात  
आलेल्या नियमांच्या व नियोजित विकासां आंखाखंडाच्या अनुषंगाने घननी करण्यांत येईल.

नकाशात सिद्ध रंगाने केलेल्या दुरुस्त्या आपल्यावर बंधनकारक राहतील. ५६  
नं जिन्हाधिकारी ठाणे, यांजकडून बांधकाम चालू करावयाचे अगोदर बिनशेती परवानगी घेण्याची जबाबदारी  
तुमच्यावर राहिल व बिन शेतीच्या परवानगीची एक सत्य प्रत काम सुरु करावयाचे पंधरा (१५) दिवस  
महानगरपालिकेकडे पाठविणे आवश्यक राहिल.  
बांधकाम चालू करण्यापूर्वी (७) दिवस आधी महापालिका कार्यालयास लेखी कळविण्यात यावे.  
ही परवानगी आपल्या मालकाच्या कबजातील जमीनी व्यतीरीक जमीनीवर बांधकाम अगार विकास करण्यास हक्क  
देत नाही.

बांधकाम या सोबतच्या मंजूर केलेल्या नकाशा प्रमाणे आणि घालून दिलेल्या अटीप्रमाणे करता येईल.  
जात्या पर्यंत बांधकाम झाल्यानंतर वास्तु शिल्पकाराचे मंजूर नकाशा प्रमाणे बांधकाम केल्या बाबतचे प्रमाणपत्र  
महानगरपालिकेस सादर करण्यात यावे व जात्यावरील बांधकाम करावे.  
प्लॉटचे हद्दीत इमारती मोवती मोकळ्या सोडावयाच्या जागेत बदल करू नये व त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे बांधकाम  
करू नये.

बांधकामात कोणत्याही प्रकारचा गिरकार पूर्व परवानगी घेतल्याशिवाय कोणत्याही प्रकारचे अडथळे आल्यास  
सदरची बांधकाम परवानगी रद्द झाली असे समजण्यात येईल.  
इमारतीच्या बांधकामाच्या सुरक्षितेची ( स्ट्र कचरल सेप्टी ) जबाबदारी सर्वेची आपल्या वास्तु शिल्पकाराचे स्थापत्य  
विशारद यांचेच राहिल.  
बांधकाम पूर्णतेच्या दाखला वापर परवानगी घेतल्याशिवाय इमारतीचे वापर करू नये. त्यासाठी जागेवर ज्या प्रमाणे  
बांधकाम पूर्ण झाले आहे, त्याचा नकाशा फक्त शिल्पकार व स्थापत्य विशारद यांच्या विहित प्रतीच्या दाखल्यासह  
( ३ प्रती ) इतर आवश्यक कामे पारित सादर करण्यात याव्यात.

कलन  
दस्त क्र. ४१५४  
१२ २५



सौ. शीला भगवान भोसले  
विशेष कार्यकारी अधिकारी (BEO)  
३१/११/१२  
३१/११/१२

TRUE COPY

बांधकाम करणापूर्वी नगर भूमापन अधिकारी / भूमी अभिलेख खात्याकडून जागेची अंतिम अंतिम प्रमाणित वार 19/10/16 या...

क्र. - 3
दस्तावेज क्र. 23/2016
महानगरपालिका

नवीन इमारतीस मंजूर नकाशे प्रमाणे सेप्टीक टँक पाहिजे व सडारस मरिच्य काळात जयळच्या फूट केंद्रावर असणे आवश्यक आहे.

सडारस व पाणीपण्याची पाणी महानगरपालिकेच्या गटरात स्वरचर्चाने नगर अभियंता यांच्या परसती प्रमाणे सोडणे आवश्यक आहे. सडारस पाण्याच्या वाकतीत आरोग्य सडारसाचे प्रमाणपत्र असात्या शिवाय वापर परवाना देण्यात येणार नाही.

बांधकामाच्या वेळी निरूपयोगी माल ( गटरीयल ) महानगरपालिका सांगेल त्या ठिकाणी स्वरचर्चाने वाहून टाकला पाहिजे.

बांधकामाच्या साभोवताली सोडलेल्या खुल्या जागेत कमीत कमी 9) अशोक, 2) गुलमोहर, 3) चिंच, 4) निलगिरी, 5) करज पेची रफूण दहा झाडे लावून त्यांची जोपासना केली पाहिजे तसेच सद्या अस्तीत्वात असलेली झाडे नवासास वाखविल्याप्रमाणे बांधकामाचा फक्त राहणेसाठी / वाणिज्य / शैक्षणिक / औद्योगिक उपयोग करावा.

सडारस जमीन कमाल मर्यादा अधिनियम 1976 मधील तरतूदी प्रमाणे जागा बांधीत होत असल्यास त्याची सर्वस्वी जागेतून किंवा जागेजवळून अतिदाव विद्युतवाहिनी जात असल्यास बांधकाम करणापूर्वी संबंधीत खात्याकडून ना रचनास वाखवला घेतला पाहिजे.

बांधकामाकडे किंवा इमारतीकडे जाण्या येण्याच्या मार्गाची जबाबदारी संपूर्णपणे आपलेकडे राहिल. बांधकाम परवानगी नियोजित रस्त्याप्रमाणे दिली असल्यास त्या रस्त्याचे काम महानगरपालिकेच्या सोयी प्रमाणे व प्राधान्यते प्रमाणे केले जाईल व तसा रस्ता होई पावेतो इमारतीकडे जाण्या येण्याच्या मार्गाची जबाबदारी सर्वस्वी आपली राहिल.

जागेत जुने भाडेकरु असल्यास त्यांच्या बाबत योग्य ती व्यवस्था करायची जबाबदारी मालकाची राहिल व मालक - भाडेकरु यामध्ये कांही वाद असल्यास किंवा निर्माण झाल्यास त्याचे निकारण मालकाने करणे आवश्यक राहिल व त्याबाबतीत महानगरपालिका जबाबदार राहणार नाही.


सडारस जागेतून पाण्याच्या नैसर्गिक निचरा होत असल्यास तो इकडील परवानगी शिवाय बळवू अथवा बंद करू नये. सडारस प्रकरणी चुकीची संपूर्ण गाहिती दिली असल्यास सडारस बांधकाम परवानगी रद्द करणेत येईल.

<b>क ल न</b>	
दस्तावेज क्र. 8748	...
93	24

बांधकाम पूर्ण झाल्यावर पिण्याच्या पाण्याचे कनेक्शन मिळण्याकरिता महानगरपालिकेवर जबाबदारी राहणार नाही किंवा पिण्याच्या पिण्यासाठी महानगरपालिका हमी घेणार नाही.

सडारस जागेत बांधकाम करणायाबाबतचा पूर्वीचा परवाना असेल तर ती या व्दारे रद्द झाला असे समजण्यात यावे. गटराचे व पायसाच्या पाण्याचा निचरा होणेकरिता महानगरपालिकेच्या गटरास जोडणेसाठी पक्क्या स्वरूपाची वाटे बांधायची. 3.3) प्र. 3.1) वि. प्र. कडून निघेचा प्रस्ताव जेणेकरुन कडोप्रणाली हस्तगत नाही.

बांधकामासाठी व पिण्याच्या पाण्यासाठी नवाचे कनेक्शन मिळणार नाही त्यासाठी योअरवेलचे काम करावे लागेल. पूर्वीचलणारी रस्ता पक्क्या स्वरूपात वापर केल्याखेरीज वापर परवाना मिळणार नाही.



1) 2) 3) उप - आयुक्त, अनाधिकृत बांधकाम विभाग, कर निर्धारक व संग्रहक, कल्याण - डोंबिवली महानगरपालिका

सौ. शीला भगवान भोसले  
विशेष कार्यकारी अधिकारी (SEO)  
20/11/2016 श्री. जयशंकर मोहोपाध्याय  
विभागाध्यक्ष, कल्याण (C.E.)

TRUE COPY



28/04/2010  
1:33:32 pm

दुय्यम निबंधकः  
कल्याण 2

दस्त गोषवारा भाग-1

दस्त क्र 4154/2010

28/4/10

दस्त क्रमांक : 4154/2010

दस्ताचा प्रकार : करारनामा

नु क्र. पक्षकाराचे नाव व पत्ता

पक्षकाराचा प्रकार

छायाचित्र

अंगठ्याचा ठसा

1 नाव: संजय भगवान पाटील - -  
पत्ता: घर/फ्लॅट नं: 12 गुरु भक्ती निवास डोंबिवली पु  
गल्ली/रस्ता: -  
ईमारतीचे नाव: -  
ईमारत नं: -  
पेट/वसाहत: -  
शहर/गाव: -  
तालुका: -  
पिन: -  
पॅन नम्बर: AGRPP9663K

लिहून घेणार

वय 44

सही



2 नाव: मे. आकार बिल्डर्स अॅण्ड इंजिनिअर्स चे प्रोप्रायटर  
संजय भगवान पाटील - -  
पत्ता: घर/फ्लॅट नं: 1/4 पारसमणी भुवन पहिला मजला  
डोंबिवली पु  
गल्ली/रस्ता: -  
ईमारतीचे नाव: -  
ईमारत नं: -  
पेट/वस्

लिहून देणार

वय 44

सही



सौ. शीला भगवान भोसले  
विशेष कार्यकारी अधिकारी (SEO)  
अ. क्रमांक २२०३  
भी/५५५, श्री आर्यम को.सो.रोसा.,  
जिजाहंनगर, डोंबिवली (पू.)

TRUE COPY

वेवज करुन देणार तथाकथीत [करारनामा] दस्तऐवज करुन दिल्याचे कबूल करतात.

1 OF 1







## सूची क्र. वोन INDEX NO. II

गावाचे नाव : गजबंधन पाथर्ली

- (1) विलेखाचा प्रकार, मोबदल्याचे स्वरूप करारनामा व बाजारभाव (भाडेपट्ट्याच्या बाबतीत पट्टाकार आकारणी देतो की पट्टेदार ते नमूद करावे) मोबदला रू. 100  
बा.भा. रू. 682,500.00
- (2) भू-मापन, पोटहिरसा व घरक्रमांक (असल्यास) (1) वर्णन मोजे गजबंधन पाथर्ली स नं 10 हि नं 1 पै .प्लॉट नं 5 त्रिबक वॉलेस तळमजला दुकान नं 6 क्षेत्र 255 चौ फुट कारपेट
- (3) क्षेत्रफल (1)
- (4) आकारणी किंवा जुडी देण्यात आलेले तसे (1)
- (5) दस्तऐवज करून देण्या-या पक्षकाराचे व संपूर्ण पत्ता नाव किंवा दिवाणी न्यायालयाचा हुकुमनामा किंवा आदेश असल्यास, प्रतिवादीचे नाव व संपूर्ण पत्ता (1) मे. आकार बिल्डर्स अँड इंजिनियर्स चे प्रोप्रायटर संजय भगवान पाटील - -; घर/प्लॉट नं: 1/A पारसमणी भुवन पहिला मजला डोंबिवली पु; गल्ली/रस्ता: -; ईमारतीचे नाव: -; ईमारत नं: -; पेठ/वसाहत: -; शहर/गाव: -; तालुका: -; पिन: -; पॅन नम्बर: AGRPP9663K.
- (6) दस्तऐवज करून घेण्या-या पक्षकाराचे नाव व संपूर्ण पत्ता किंवा दिवाणी न्यायालयाचा हुकुमनामा किंवा आदेश असल्यास, वादीचे नाव व संपूर्ण पत्ता (1) संजय भगवान पाटील - -; घर/प्लॉट नं: 12 गुरु भक्ती निवास डोंबिवली पु; गल्ली/रस्ता: -; ईमारतीचे नाव: -; ईमारत नं: -; पेठ/वसाहत: -; शहर/गाव: -; तालुका: -; पिन: -; पॅन नम्बर: AGRPP9663K.
- (7) दिनांक करून दिल्याचा 31/12/2009
- (8) नोंदणीचा 28/04/2010
- (9) अनुक्रमांक, खंड व पृष्ठ 4154 /2010
- (10) बाजारभावाप्रमाणे मुद्रांक शुल्क रू 34125.00
- (11) बाजारभावाप्रमाणे नोंदणी रू 6830.00
- (12) शेर



सौ. शीला भगवान भोसले  
विशेष कार्यकारी अधिकारी (SEO)  
अ. क्रमांक २२०३  
२०/११९५, श्री अणुपम को.हो.सोसा.,  
जिजाईनगर, डोंबिवली (पु.)

TRUE COPY